



Aarvi Encon Limited

CIN : L29290MH1987PLC045499
(ISO 9001 & 14001 & ISO 45001)
Regd. Office : B1-603, 6th Floor, Marathon Innova,
Marathon Nextgen Complex, Opp. Peninsula Park,
Lower Parel, Mumbai - 400 013, India.

Tel.: 91-22-4049 9999
Fax.: 91-22-4049 9998



AEL/NSE/2025-26/40

February 19, 2026

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla
Complex, Bandra (East),
Mumbai 400 051.

Symbol: AARVI

Dear Sir/Madam,

Subject: Disclosure under Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 – Newspaper Advertisement.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the newspaper clippings published in newspapers namely Business Standard (all edition) in English and Pratahkal, Marathi i.e. Regional Language on Thursday, February 19, 2026, w.r.t. completion of dispatch of the Postal Ballot Notice and Remote E-voting Information.

The said Notice is also being made available on the website of the Company at www.aarviencon.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

This is for your information and records.

For Aarvi Encon Limited

Leela Bisht
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A59748

Encl: Newspaper Publications

Banking, defence stocks in focus amid mkt recovery

Investors should begin deploying cash gradually, not aggressively, say analysts

NIKITA VASHISHT
New Delhi, 18 February

Indian equity markets had a difficult start to the year as the stretched valuations, a weak rupee, and a tech rout dented risk appetite. However, analysts believe the worst is now over and recommend a gradual deployment of cash into quality banking, auto, defence, and pharma stocks.


"Despite limited near-term upside triggers, investors should gradually, not aggressively, begin deploying cash. While global risks have not fully eased, a large part of the negativity is already priced in," said Somi Mehta, head of retail research at Mirae Asset ShareKhan. Valuations have cooled in several pockets and made staggered investing a sensible strategy, he added.

Sharp drawdown

The BSE Sensex hit a low of 79,899.40 on February 1, dropping 7.3 percent (6,259.58 points) from its record high of 86,139 on December 1 last year. The Nifty 50 index tumbled 6.8 percent from its lifetime high of 26,375 on January 5 this year, according to Bloomberg.

The pain was even more severe in the broader market where the Nifty MidCap and the Nifty SmallCap fell 8.8 percent to 18.5 percent from their peaks. The BSE Sensex index has recovered 3.5 percent from its recent lows, while the Nifty 50 was up 3.87 percent until Wednesday. The Nifty MidCap is 7.5 percent off lows, while the Nifty SmallCap is up 5.3 percent.

"With the Indian currency having deviated by nearly 10 per cent in the last 18 months, the



Indian markets have started looking attractive for foreign institutional investors," said Vinay Jaising, chief investment officer and principal officer, portfolio management service, Samvit Capital and head of equity advisory at ASK Private Wealth.

"The rupee may stay stable in the immediate future as depicted in the real effective exchange rate of 97.8, which implies the rupee is undervalued. A robust forex reserve of \$717 billion (as of February 6, 2026), along with India-US trade deal, and decent third-quarter earnings of India Inc suggest the worst is behind us," he said.

Sitting entirely on cash may not be the best strategy though and investors should keep adding funds incrementally and build positions in a staggered manner, said analysts.

The progress in bilateral trade agreements between India-US and India-EU could be a significant re-rating catalyst for several segments of the market. Q3 results, too, have been fairly encouraging, with many companies delivering in-line or better-than-expected numbers. While global uncertainties remain, the risk-reward at current levels is becoming increasingly favourable

for investors who are willing to take a 12-18-month view," said Prabhakar Kudva, director and principal officer, portfolio management service, Samvit Capital.

Where to invest
Kudva said stocks below the top 250 market-cap have had the sharpest correction, making valuations more reasonable.

"Investors can look at sectors

and themes that are direct beneficiaries of the trade deals, as improved trade terms can meaningfully boost revenue and margin profiles for related companies," he said.

Somil Mehta, of Mirae Asset ShareKhan, prefers largecaps and select midcaps and is wary of smallcaps. He is positive about defence, infrastructure, capital goods, state-owned banks, power, and pharma, saying these sectors are supported by strong policy visibility, long-term government spending, and improving balance sheets.

Kashyap Javeri, fund manager and head of research at Emkay Investment Manager, said auto and auto ancillaries, capital goods and certain pharma companies may emerge as winners.

A powerful rally carried gold to

an all-time high above \$5,595 an ounce in late January, but the market overreacted after a surge in speculative buying and snapped back almost to \$4,400 in just two sessions.

Though the metal has regained

nearly half of these losses, trading has been unusually choppy since the rout. Many banks, including BNP Paribas SA, Deutsche Bank AG

and Goldman Sachs Group Inc,

forecast that prices will resume their upward trend, with the factors that underpinned gold's earlier

steady ascent still intact.

silver rebounds to ₹2,46 lakh/kg

Snapping a three-day losing streak,

silver prices rebounded by ₹1,000 to

₹2,46 lakh/kg in the national capital on Wednesday, according to the All India Sarata Association. Gold of

99.9 percent purity, however, fell by ₹300 to ₹1,56,700 per 10 grams (inclusive of all taxes). AGENCE

Precious metals recover ahead of Fed minutes' release

Gold advanced back above \$4,900

an ounce as dip-buyers snapped up the metal after a two-day drop, with traders looking ahead to the release of minutes from the Federal Reserve's recent meeting. Bullion rose as much as 1.3 percent in thin trading on Wednesday. The metal had lost more than 3 percent over the previous two sessions.

A powerful rally carried gold to

an all-time high above \$5,595 an ounce in late January, but the market overreacted after a surge in speculative buying and snapped back almost to \$4,400 in just two sessions.

Though the metal has regained

nearly half of these losses, trading has been unusually choppy since the rout. Many banks, including BNP Paribas SA, Deutsche Bank AG

and Goldman Sachs Group Inc,

forecast that prices will resume

their upward trend, with the factors

that underpinned gold's earlier

steady ascent still intact.

Silver rebounds to ₹2,46 lakh/kg

Snapping a three-day losing streak,

silver prices rebounded by ₹1,000 to

₹2,46 lakh/kg in the national capital on Wednesday, according to the All India Sarata Association. Gold of

99.9 percent purity, however, fell by ₹300 to ₹1,56,700 per 10 grams (inclusive of all taxes). AGENCE

Bambino Agro Industries Limited
CIN: L15440131983PLC269390
Registered Office: 5th Floor, C Wing, 1 MTR Cabin, Atrium, Village Mugalon, RV Road, Andheri (E), Mumbai, Maharashtra - 400069
Website: www.bambinoagro.com

NOTICE FOR ATTENTION OF SHAREHOLDERS

"Special Window for Transfer and Dematerialisation of Physical Securities"

Kindly note that a special window for transfer and dematerialisation of physical shares will be open upto 4th February 2026. Circular No. HO/303/13/2026-MIRSD-POD/137502 dated January 30, 2026 ("SEBI Circular")

This facility is available to those investors who had purchased physical shares of Bambino Agro Industries Limited ("the Company") prior to 1st April 2019, and as per the circular, the investors who had purchased shares prior to 1st April 2019, and had lodged the shares for transfer, but the same was rejected, returned, not processed due to deficiencies in documentation.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For further details, investors may refer to the SEBI Circular by scanning the Quick Response (QR) code above.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

For clarity regarding applicability of this window for transfer deeds executed prior to 1st April 2019, investors may refer to the circular.

<p